



वसई-विरार शहर महानगरपालिका
मुख्य कार्यालय विरार

दि.१८/१०/२०२२

प्रेसनोट

मतदारांनी आपले आधार कार्ड आपल्या निवडणूक ओळखपत्राशी जोडावे -
आयुक्त तथा प्रशासक, वसई विरार शहर महानगरपालिका

मा.भारत निवडणूक आयोगाने त्यांचे कडील दि.०४/०७/२०२२ रोजीच्या पत्रान्वये मतदार यादीतील तपशीलाशी जोडणेकरिता आणि प्रमाणीकरणासाठी मतदारांकडून आधारची माहिती संग्रहित करणे बाबत निर्देश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने दि. १८ ऑक्टोबर, २०२२ रोजी बोईसर-१३१, नालासोपारा-१३२, वसई विधानसभा- १३३ मतदारसंघात कार्यरत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. वसई विरार शहर महानगरपालिकेतील बहुतांश कर्मचारी हे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून या तीनही विधानसभा मतदार संघात काम करतात. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री.अनिलकुमार पवार, तसेच मतदार नोंदणी अधिकारी,१३२ नालासोपारा विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी वाडा डॉ.भवानजी आगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची आढावा बैठक पार पडली. सदर बैठकीत मतदार याद्यातील तपशीलाशी जोडणेकरिता आणि प्रमाणीकरणासाठी मतदारांकडून आधारची माहिती संग्रहित करणे बाबत आढावा घेणेत आला.

श्री.चंद्रकांत शेळके, तहसीलदार (बिनशेती) वसई, तसेच श्री.दीपक कुरळेकर, उप-आयुक्त, वसई विरार शहर महानगरपालिका यांनी सदर बैठकीत मार्गदर्शन केले.

बैठकीत मुख्यतः मतदार यादीशी आधार क्रमांक संलग्न करण्याबाबत कामाचा आढावा घेण्यात आला. नालासोपारा मतदार संघाअंतर्गत आधार कार्ड मतदान क्रमांकाशी संलग्न करण्याचे प्रमाण असमाधानकारक असल्यामुळे सदरचे काम वाढविण्यासाठी विविध सूचना करण्यात आल्या. सदर बैठकीत सहा.मतदार नोंदणी अधिकारी यांनी आयोगाने विकसित केलेल्या पोर्टल/अॅप च्या माध्यमातून BLO यांनी GARUDA तसेच VOTER HELP LINE स्वप्रमाणीकरणाद्वारे मतदारांचा आधार क्रमांक गोळा करून मतदार यादीमध्ये संग्रहित करणे संदर्भात महत्वाच्या सूचना दिल्या. तसेच BLO यांच्या सदर काम करताना येणाऱ्या अडचणी समजून घेण्यात येऊन त्यांच्या शंकेचे निरसन करणेत आले. मतदारांना सदर मोहीम राबविताना काहीही अडचण आल्यास संबंधितांनी मध्यवर्ती निवडणूक कार्यालय, १३२ नालासोपारा विधानसभा मतदार संघ, प्रभाग समिती 'ए', बोळींज, विरार(प.) या कार्यालयाशी अथवा संबंधित प्रभाग समितीचे सहा.आयुक्त यांचेशी संपर्क साधावा. तसेच सदर राष्ट्रीय कामासाठी संपूर्ण मतदारसंघातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी सुद्धा मतदारांना आवाहन करावे, अशी अपेक्षा श्री. शेळके यांनी व्यक्त केली.

श्री.कुरळेकर यांनी BLO निहाय कामकाजाचा आढावा घेतला. मतदार VOTER HELP LINE डाऊनलोड करून स्वतः घरच्याघरी आपल्या मतदार क्रमांकाशी आधार क्रमांक संलग्न करू शकतात तसेच ज्या BLO चे काम असमाधानकारक आहे अशांना विशेष सूचना देऊन ३१ ऑक्टोबर २०२२ पूर्वी जास्तीत जास्त काम पूर्ण करण्याबाबत सूचित केले.

मुख्य कार्यालय विरार
वसई विरार शहर महानगरपालिका